



Date:

Ref:

Date: August 14, 2024

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai- 400 001

Ref: Scrip Code: 506863

Dear Sir(s),

Sub: Newspaper Advertisement - Extracts of Financial Results for the quarter ended June 30, 2024

Pursuant to the provisions of Regulation 33 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI LODR'), the Board of Directors of Swadeshi Industries Leasing Co. Limited ('the Company') at its Meeting held on Tuesday, 13th August, 2024 considered and approved the Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2024.

Further, pursuant to provisions of Regulation 47 of SEBI LODR, the extract of the unaudited Financial Results of the Company for quarter ended June 30, 2024 has been published by the Company in Financial Express Newspaper in English and Mumbai Mitra Newspaper in Marathi language on Wednesday, 14th August, 2024.

Copies of the same are enclosed for your information and record. Furthermore, in terms of provisions of Regulation 46 of SEBI LODR, the aforesaid Financial Results are also uploaded on the website of the Company i.e. www.swadeshiglobal.com

You are requested to take note of the same.

Thanking you,

For Swadeshi Industries Leasing Co. Limited

Gaurav Jain
Managing Director

DIN: 06794973

Place: Mumbai

Encl: As above

Ph. 022-28648850, email: compliance@swadeshiglobal.com, website: swadeshiglobal.com

Swadeshi Industries & Leasing Limited

72 Teli Pada, Kaneri, Bhiwandi, Thane - 421302 Email: compliance@swadeshiglobal.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 20 TH HIME 2024

Sr.	MULHIUM	, 2024			Rs. in Lacs	
No.	randowars	Quarter ended			Year Ended	
		30.06.2024 Un-audited	31.03.2024 Audited	30.05.2023 Un-audited	31.03.202 Audited	
1	Revenue From Operation	235.90	246.01	5.54	261.26	
2	Net Profit / Loss before Tax	5.10	(8.94)	1.51		
3	Net Profit / (Loss) for the period after Tax Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	5.10	(8.94)	1.51	(6.14) (6.14)	
5	and Other Comprehensive Income (after tax) Equity Share Capital	1,081.80	1,081,80	1.081.80	1 004 00	
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			1,500 1,000	1,081.80	
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each), (for continuing and discontinued operations)	(283.38)	(288.48)	(280.83)	(288.48)	
	1. Basic	0.05	(0.08)	0.01	(0.06)	
lote	2. Diluted:	0.05	(0.08)	0.01	(0.06)	

- 1. The Unaudited financial results for the quarter ended 30th June, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13th August, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results.
- The aforesaid unaudited financial results for the quarter ended 30th June ,2024 has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 and Regulation 52 of SEBI (Listing Obligation and disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- 3. the above said unaudited financial statement has been duly approved by the Board of Directors Meeting held on 13th August, 2024.
- Income tax including deferred tax will be determined and provided for the end of the year.
- The figures for the previous period have been regrouped, rearranged and reclassified, wherever necessary.
- 6. Investors can view financial results of the company at the company's website www.swadeshiglobal.com or at the websites of BSE (www.bseindia.com)
- Fair valuation of Investments are done by the management of the company according to the latest audited financial statements.

By order of the Board of Directors For Swadeshi Industries & Leasing Ltd Sd/-

Place: Mumbai Date: 13th August, 2024

Gauray Jain Managing Director DIN: 06794973

FINANCIAL EXPRESS

Wed, 14 August 2024 https://epaper.financialexpress.co





निवासी डॉक्टर आंदोलनाच्या तयारीत प्रतिनिधी, मुंबई

देशमरात सध्या महिलांवरील अत्याचाराचे प्रांगपा सञ्जा नाहरावपार जानावपार प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. बलात्कार किंवा एकतर्फी प्रेमातून हत्या करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. दरम्यान ाच एका घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डेक्टरांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय धेतला आहे. कोलकता येथील सरकारी रुणालयामध्ये निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे. या कम्मा हरणा काणाव आहे. या घटने या पटने या पटने

'लाडकी बहीण योजने'च्या तब्बल ७५,०८२ अर्जीमध्ये त्रुटी 📕 प्रतिनिधी, मुंबई

राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'लाडकी बहीण योजने च्या अंगलबवावणीसाठी तयार करण्यात आलेल्या नारीक्षकी अंपला मुंबई शहरात आणि मुंबई उपनगरात उत्स्पूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनेंतर्गत मुंबई उपनगरात एकूण ३ लाख ८७ हजार ९७३ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ३ लाख ४६ हजार ९७३ कर्ष प्राप्त झाले. त्यांपेकी २ लाख ४६ इकार ८९७ कर्ष मंजूर करण्यात आले, तर मुंबई तहरात एकुम ? लाख ४७ इकार ९९५ कर्ब प्राप्त झाले. त्यांपेकी ? लाख ४७ इकार ९९ कर्ब पंजूर करण्यात आले. मुंबई करमरात ४१ इकार ७६ कर्बामणे बुटी आकट्टन आलानों ने तिकेच रुष्णाया बालों, तर मुंबई तहरात २४ इचार ६ कर्बामणे बुटी आकट्टन आल्पाने ते रिकेचर करण्यात आले.

म्हाडाचा अजब गजब वसुली

घराचा ताबा २०२३; देखभाल शुल्काची वसुली २०१४ पासून

🔳 प्रतिनिधी, मुंबई

सोडतील विजेत्यांना घराचा ताबा देताना म्हाडा एका वर्षाचे देखमाल शुल्क आकारते. मात्र एका विजेताला २०२३ मध्ये घराचा ताबा मिळालेला असताना त्याच्याकडून २०१४ पासूनचे चक्र १० वर्षांचे देखमाल शक्क स्टब्न वर्षांचे देखमाल शुल्क वसूल करण्याच घाट म्हाडाने घातला आहे. म्हाडाच्या लोकशाही दिनाच्या सुनावणीत ही बाब समोर आली. संबंधित विजेत्याने आपर समार आला. सबाधत विजत्यान आए ही व्यथा लोकशाही दिनी मांडली अर यावर योग्य तो निर्णय घेण्याची मागर्ण केली आहे. त्यानुसार लवकरच मुंबई मंडळाकडून यावर निर्णय होण्याची ली असन



शक्यता आहे. शक्यता आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार वाद्रे येथील म्हाडा मक्नात महिन्याच्या पहिर सोमवारी म्हाडाकडून लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. लोकशाही दिनी म्हाडा रहिनाशी आणि सर्वसामान्याच्या म्हाडाची संबंधित तकारी समस्या जाणन

. घेतल्या जातात. या तक्रारी समस्यांचे वतत्या जातात. या तक्रारा सगस्याच निराकरण म्हाडा उपाध्यक्ष संजू जयस्व यांच्याकडून करण्यात येते. त्यानुसार सोमवारी महाडात लोकशाही दिन पार पहला. या लोकशाही दिनी नक उ पक्ताः या लाकसाहा दिना नक अजा जयस्वाल यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीत एका विजेत्याकडून एका वर्षाऐवजी १० वर्षांचे थकीत देखमाल जनार्यना (ए पचार करात द्वानारा मुल्क आकारण्यात आस्याची तकार करण्यात आसी. महाडाच्या नियमानुसार घराचा ताचा देताना प्रका जवाचे आगाठ सेवाशुल्क आकारले जाते. असे असताना एका विजेषाला १० वर्षापासूचे चिकत देखभाल शुल्क आकारण्यात आस्याने आस्यार्य व्यक्त केले जात आहे.

२० वर्षे रखडलेली बरोरा झोपु योजना अखेर मार्गी !

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी प्रश्न मार्गी लावण्याचे दिले होते आश्वासन
- स्थानिक आमदार अमित साटम यांनी अधिवेशनात मांडला होता विषय
- 🔳 प्रतिनिधी, मुंबई

अंपेरी (पश्चिम) येथील बसेरा प्रस्कारण सक्कारी गृहनिम श्रेण सेथी तब्बल २० वर्षे राज्यलेशी योजना अखेर मार्गी लागणार आहे. या योजनेतील २००३ मधील पात्रता चादी रायार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे इसकी वर्षे राज्यलेश्या या प्रकरमा वेकार रखडलेल्या या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू होणार आहे. स्थानिक आमदार अमित साटम यांनी हा विषय विधिमंडळाच्या गेल्या

अधिवेशनात मांडला होता. त्यावेळी पात्रता यादी रह करून नव्याने बायोमेट्रीक सर्वेक्षण करून पात्रता यादी तयार केली वाईल, असे आश्वासन दिले गेले. पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न आमदार साटम यांनी पुन्हा उपस्थित केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी बैठक घेठन प्रश्न मागी लावण्याचे आस्वासन दिले होते. त्यानुसा उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन पात्रता यादी



नव्याने तयार करण्याचे आदेश दिले.

या संस्थेच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव १९९७ मध्ये मंजूर झाला होता. ईप्सप्ल अशोक या विकासकाची नियुक्ती करण अशोक या विकासकाथी गिनुष्का करण्यात आली होती. पतंतु भूखंडाबाबात वाद तसेच इतर कारणांमुळे ही योजना पुढे सरक् शक्ती. अखेरीस या योजनेतील ७६६ ह्योपडीवासीयांची पातता यादी (परिशिष्ट दोन) २००३ मध्ये निश्चित ्रतारान्य दान) राज्य सम्बन्ध सिक्ष्य झाली. यापैकी ४० झोपड्या तोडण्यात आत्या. पांतु योजना सुरूच होऊ शकरी नाही. तोडण्यात आलेल्या झोपड्यांच्या जागी अन्य रहिवासी राह् लागले. त्यामुळे मूळ झोपडीवासीयांच्या यादीत फ

याशिवाय अन्य कारण योजना रखडली होती.

बाजना रखन्दता हाता. स्रोपडम्ट्टी कायद्यातील तरतुदीनुसार, एकदा पात्रता यादी निश्चित झाली तर ती रह करण्याचे अधिकार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला नाहीत. मात्र उपमुख्यमंत्र्यांनी विशेष भात्र उपमुख्यमन्त्राना विशेष बाब म्हणून या योजनेतील पात्रता यादी रह करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता या योजनेचा विकासकाला नव्याने प्रस्ता

सादर करावा लागणार आहे.

पात्रता यादी बनवताना मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप केला जात होता. मूळ यादीतील जारान करता जात हता. नूळ नावताता झोपडीवासीय आणि प्रकल्पस्थळी राहणां झोपडीवासक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणाक तफावत होती. त्यामुळे या यादीत बोगस झोपडीवासीय मोठ्या संख्येने घुसवण्यात थळी राहणारे ज्ञापडीवासीय मोठ्या संख्येन घुसवण्य आल्याचे स्पष्ट ज्ञाल्याने जुन्या पात्रता बादीनुसार प्रकल्प न राजवण्याची य शासनाने मान्य केली आहे. आता विकासक नेमला जाणार आहे.



- ठप्दन ठाकरेंबर रोणफेकीच्या इल्ल्यानंतर राज ठाकरेंनी कार्यकरपाना यांबवले. परंतु पुढे अनर्थ होणार याची पूर्वकल्पना असूनही गेम संगल्यावर बंधूबीच ईव्यत गेली ना? तुमच्याकढे असे च म्हणल्यावर, गल्लीतील टपलेली पोरटोखी हात धूकन घेतील.तेव्या निकव तेच ठेवाल का?
- मुख्यमंत्री एकनाथ सिंदेना ठाकरे बंधुतील याद वाढलेला इवा असल्याचे दिसते. ॲक्शनला रिजेंक्शन येणाल असे नाव्याच्या बळ्ळाच्यो येणारच असे ठाण्याच्या इल्ल्याचे समर्थन करून मुख्यमंत्र्यांनी दोन भावातील तापलेल्या तव्यावर उध्दव ठाकरॅविरुध्द आपल्या मनांत खदखदणारी पोळी भाजून घेतली आहे.
- संबय राकत प्रबक्ते की ताकीद सम्राट? हे स्पन्ट कायरला हवे.ईबी असो वा मुंबई पोलिस, नेता किंवा अपिनेता, गावगुंड असून दे चप्पल चोर असले अंधारातले लपून केलेले हल्ले परत नको अशी दमबाबी करतांत तेही सगळ शांत ज्ञाल्यावर दोन दिवसांनी हे महाशय बागे होतांत.
- आपलेच माठबंद आपला आब न राखता तुच्छतेची वाग्णूक देतांत.तेव्हा त्यांच्या चिखलांत दगढ माहन आपल्या अंगावर चिखल उढकून घेळच नये हे उध्दव ठाकरेंनी शिकणं गरजेच आहे. शिक्सेनिकांनाही त्यांनी ठाकरे घराणे एकसंघ होण कठीण हे पटकून बायला हवयं.
- लाख्यमा बहिर्णीना पुढील सहा महिने तरी दरमहा किमान १५०० रुपये हातांत पढतील. महिला व बालांविकास मंत्री आदिती तटकरेंनी तशी खात्री दिली. त्यामुळे बहिर्णीनी आतातरी निश्चित होत लाढ्यमा भावाचे मतक्षी भविष्य आताच वर्तवले तरी कोषाचीच हत्कत नसेल.
- हिँढेनबर्गचा अहवाल पुन्हा राजकारणांत खळबळ माजवतोय. अदानी समुहाला हिँढेनबर्गचा अहवार मान्य नाही. तरीही सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरींचा अदानी कंपनीशी संबंध चोकून अदानींनिकस्प्र काहर माजवत पर्याचाने बेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टागेंट केल जातवं.
- ज्या कुमाला पश्चांतून जावेसे वाटत असेल तर खुरााल जावे. वे राहतील त्यांना घेळन भी पश्च चालवेन असे उद्भव ठाकॉर्नी अनेकदा जाहीर केले आहे. तरीही कुमा सोम्या-गोम्याचा ठवाठांना धक्का अशा बातम्या गल्लीबोळातून येत आहेत. त्यामुळे ठाकरेंना धक्का बसतो का ? हा प्रश्न आहे.
- देशभरात काही कंपन्यांवर ईंढीने याती घातल्या आहेत. रावकीय नेतेपढळीचा संबध ठयड हाला नाही परंतु विरोधकांमधील मोठे नेते त्यापुळे अस्वस्य हाले आहेत. बाकीच्यांना सोडा मला आत चाला तुमच्याबरोबर मी येतो असे सांगणारा एक बडा नेताही या कारवाईवर नवर ठेवून आहे.
- कंत्राट्यारांनी मंत्रात्मसम्पोर काम बंदचे बेंनर लावले. परंतु गेली अनेक वर्ष नित्कृष्ट दर्जाचे रस्ते व शासकीय ईमारतींची वातुस्मातूर ढागढुजी करत त्यांनी शासनाचे कोट्यावधी उकटले त्याची त्यांना मनाची तरी लाव असायला हमी होती पण ती नाष्टी म्हणून ते अशी बेअझु करतात.
- भाजपची जिरवायचीच अशी भूमिका घेठन विधानसभा निवडणुकांत लडणाऱ्या उद्धव ठाकरेंना गेल्या दोन वर्षात किती शिवसैनिक जमा करता आले याचा त्यांनी आढावा घेतला तर त्यांचे डोळे पांढरे फटफटीत होतील. परंतु ते कानाडोळा करत नंबर वनचा ढोल पिटताहेत.
- जारती जागांसाठी दिल्लीवारी करणाऱ्या उच्दव ठाकरेबारल अनेक शिवसैनिक नाराज झालेत. आणीबाणीत शिवसेनाप्रमुख बाठासाहेब ठाकरेंनी पंतप्रधान इंटिस गांधीना साथ दिली ती कापड गिरण्यातील कामगारांच्या हिताखातर होती. याची आठवणही अनेकांनी करन दिली.

as shown in the Audited Balance Sheet of the

2. Diluted:

Place : Mumbai Date : 13th August, 2024

Swadeshi Industries & Leasing Limited

Email: compliance@swadeshiglobal.com
STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED
30 TH JUNE, 2024 (Rs.

1.081.80 1.081.80 1.081.80 1.081.80

(283.38) (288.48) (280.83) (288.48

Quarter ended 30.06.2024 31.03.2024 30.06.2023

By order of the Board of Directors
For Swadesh industries & Leasing Ltd
Sd/Gaurav Jain
Managing Director

Managing Director DIN: 06794973

म्हाडाच्या बनावट संकेतस्थळाची निर्मिती

सावध राहण्याचे म्हाडा कार्यालयाचे आदेश

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) : https:// mhada.gov.in या अधिकृत षळाशी नामसाधर्म्य असणारे बनावट अनिवकृत संकेतस्थळ तयार करण्यात आले असून या माध्यमातून काही नागरिकांची फसवणूक झाल्याचे काही नागरिकांची फंसवणूक झाल्यांचे निदर्शनास आले आहे. म्हाडांचे उपाध्य तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी राज्यातील इच्छुक अर्जदारांना सावधानतेचा इशारा देत आवाहन केले आहे की, सोडत प्रक्रियेत

सहभाग घेण्याकरिता म्हाडाच्या : https:// housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच सोडतीसाठी अर्ज

नॉटणी करून सोहत पविद्येसध्ये सहसामी

प्रतिनिधी, मुंबई

. काही अज्ञात व्यक्तींनी म्हार काह्य अज्ञात व्यक्ताना महाहच्या I https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळासारखे दिसणारे मुंबहूब बनावट अनिधकुत संकेतरम्ळ mhada. org या नावे तयार केले आहे. बनावट संकेतस्थळाचे होम पेब, पता व पहिल्या संकेतस्थाकांचे होम पेच, पात च पहित्या पातावरील संकेतरस्थाकाची रचना सहावया वर्णकुत संकेतरस्थाकाचरी रचना सहावया वर्णकुत संकेतरस्थाकाचर अर्थ प्रक्रिया न रावाचिता वेट पेमेंट्या पार्थीय अरालध्य करून दिला आहे. मंडकातक आवाहन करणाव चेव आहे की, महाबा सोडवीसाठी अर्थ करणावर्षिता : https://housing. hmhada.gov/in के विश्वित संकेतस्थाक उस्तुत या व्यवितिक कुटल्यादी अनिवन्न संकेतस्थावर अर्थवरांगी सोडवीत क्षावाण केत नेथे.

सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा यांना उभे करणे मोठी चूक

जुज़ार्य : लोकसभा निवद्युक्तित बारामती मतरारसंवातून युजिया सुळे ग्रंच्याविरोवात युजेग पवार योगा गिणात उतरायं, ही मोठी क्रूक हाल्याची कनुली अजित पवार दिली आहे. राज्ञाक्यान्या सणाता अवधे काही दिवस शिल्लक असताना अजित पवार यांची कनुली चर्चेचा विक्य उत्त आहे. अजित पवार एका मध्येत पुच्चाहिलीला दिलेख्या गुलाखतीत बोलत होते. ते म्बणाले, लोकसभा निवद्युक्तित बारामती मतरारसंवात्न युजिया सुळे यांच्याविरोवात युजेग पवार यांचा गिणाव तत्रावले, ही एक मोठी कुक हाली. जककरण वे पार प्रामण्ये शिक्त घ्रावले नदते. मागे मात्र माह्याककृत योडी फूक हाली. त्या काळामध्ये मी माहया बहिलीच्या विरोधात युजेवाला की कायाचा मको होते. त्यांकोळा करेले गेले.पालामिठी बांडीकहृत निर्णय ला गेला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण करू शकत नाही. मात्र आज म मला सांगते, तसे व्हायला नको होते. अशी कबुली अजित पवार यांनी दिली

सार्थमा घेक नरे

Regd. Office: 384-M. Dhabolkar Wadi, 5th Floor, Kalbadevi Road, Mumbai - 400 002 CIN: L17110MH1983PLC030245 Statement of Standalone Unaudited Results for the quarter ended 30th June, 2024 (Rs. in Lakhs)					
Total Income from Operations (Net)	5,292.18	6,094,44			
Net Profit / (Loss) for the period					
(before Tax, Exceptional Items)	61.52	134.58			
Net Profit / (Loss) for the period before Tax					
(after Exceptional items)	61.52	134.56			
Net Profit / (Loss) for the period after tax					
(after Exceptional items)	43.56	92.00			
Equity Share Capital	71.13	71.13			
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as of 31.03.2024		9,246.77			
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -					
1 Rasic	6.12	12 93			
2. Diluted	6.12	12.93			

above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SER (Listing Obligations and Other closure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial ruffs are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and Jornann's website at www.binavaldex.com

For BINAYAK TEX PROCESSORS LIMITE (Pradipkumar Pacheriwala)



करपंकारी आणियात, यांचे कार्यात्स्य, मध्य पुंचाई (सा.मां.) विभाग, गणसा वाध्य मार्ग, सक्की, पुंचाई -४०० ०१८. Email:contrainumbul.oo@mahapud.com मा.म.मा.म./म्यूनि/ई-विनिया/४६८२

ई-निविदा सूचना क्रमांक ०२ सन २०२४-२५

कार्यका जैनेका, त्या पूर्व (त.स.) हिण्य, वाजी, तूर्व कार्यकां पूरावरी कार्यक १९४१/६०/१४४४४४४ सार कार्यकां आलेगा विशेष अर्थ कार्यक का अपूर्व के साराह, वाजाक कार्यकां के साराह कार्यक कार्यक का अपूर्व के साराह, वाजाक कार्यकां के साराह कार्यक कार्यक

	8887-888	(स्थाकात)
\$	मृद्ध गांग कामोलांत वरतो, मुंबई येपोल महिला व बाल्क्षक आयोग कामोलयात मनिया करणे.	79.85
?	चिल्हुन होम उपस्थाती, पुंबई येथे बास्केट चील कोर्ट आणि करेटा स्टोन फ्लोअरिएसाटी पीयेक्टोपीह टाइल्स पुरार्ग.	13.61
3	मुख गीग कामतर्गत कामतर रुग्यालय इमारलीमधील बॉर्ड में.१ मध्ये सर्नियर में नुगनीकरण करणे.	44.88
¥	मुद्ध चीच करपातंत्रंत करपतार रूप्यालय इमारतीमचीत बोर्ड मं.२ मध्ये करियरचे मुत्रयेकरण करणे.	6540
4	मुख गीण कामार्तार वास्पार रुप्यालय इमारतीं गवील गीर्ड मं.३ मध्ये सर्नियरचे मूल्योंकरण करणे.	65.85
=	घोईबाडा घेदील डिटेनान सेटर (लोक अर बिल्डीम) वेंचे पुरुष व महित्व सुरक्षा वेकिन,शोधालय,एम.एस.रॉलन,एट्री नेट यांचे बांधकरम करने आणि इतर विविध कामे कराई.	\$9.47

ई-निविदा स्थरणे (शक्य झाल्यास)-

दि, २०/०८/२०२४ रोजी १५.०० वाजता (कार्यकारी अभिकंता, मध्य मुंबई (सा.वां) विभाग, कार्यातय, गणपत जायव मार्ग, करळी मुंबई ४०० ०९८)

बी.ची.वाच.पी.वार./१९३६/२०२४-२५

TARAPUR TRANSFORMERS LIMITED	
Registered Office: S-112, 1st Floor, Rajiv Gandhi Commercial Complex, Ekta Nagar, Kandivali (West), Mumbai - 400 067	ĖΤ
website: www.tarapurtransformers.com, email id: complianceofficer@tarapurtransformers.com,	
CIN NO.L99999MH1988PLC047303	
Statement of unaudited Financial Results for the Quarter ended on 30th June, 2024	7 in Lace

	Particulars	Unaudited 30.06.2024	figures Audited 31.03.2024	months ended in previous year Unaudited 30.06.2023
1	Total Income from operations (net)	2,381.55	69.65	15.58
2	Net Profit/(Loss) for the period (befor Extraordinary Items and Tax)	1,454.45	(124.90)	(28.30)
3	Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary Items)	1,454.45	(124.90)	(28.30)
4	Net Profit/(Loss) for the period after tax	1,454.45	(124.90)	(28.30)
5	Total Comprehensive Income for the period (after tax) and			
	Other Comprehensive Income (after tax)	1,431.09	(86.60)	(28.30)
6	Equity Share Capital	1950.00	1950.00	1950.00
7	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the			
	Balance Sheet of Previous Year) *			
8	Earning Per Share (Before extraordinary Items) (of Rs 10/- Each)			
	a) Basic	7.46	(0.64)	(0.15)
	b) Diluted	7.46	(0.64)	(0.15)
9	Earning Per Share (After extraordinary items) (of Rs 10/- Each)			
	a) Basic	7.46	(0.64)	(0.15)
	b) Diluted	7.46	(0.64)	(0.15)

The above results were releved by Audit Committee and approved by the Board of director on the Committee and approved by the Board of director on the Committee and the Moment of 15th August 2004 and published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Directors). The auditors have conclused a "Limited Review" of the above financial results.

The commany immediate disable relevant of the above financial results.

The Commany immediate disable relevant of the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany and a contract of the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany committee and the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany and a contracting the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany and an advantancy to the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany and an advantancy to the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany in the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany in the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany in the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany in the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany in the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany in the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany in the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany in the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany in the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany in the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany in the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany in the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany in the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany in the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany in the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany in the Audit 10th (Ind. 4x-100) is not applicable to the Commany in the

yem corr, ye...

Took Exchanges under rms,
mat of the Quarterly Results are available.

For & on behalf of the Board of Directors.

Suresh Nere
Managing Director
Din: 05873425 Place: Mumbai Date: 13.08.2024

The Linux field financial results for the quarter ended 30th June, 2024 have been reviewed by the Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13th August, 2024. This Sta Auditors of the Company have carefor out a Limited Review of the drossal results. The attornation strongers broad in countries of the quarter ended 30th June, 2024 has been proper accordance with Companies Indian Accounting Enderfold (Res. 2015 as prescribed under Section the Companies Act, 2013 and with relevant rules issued thereunder and in terms of Regulation Englished 502 4558 [Linux] Obligation and docume Recultive Plegulations 2015 (Linux Dislagation and docume Recultive Plegulations 2015) and the above said answerted financial statement has been obligatored by the Board of Director Meetin on 15th August 2024.

The Sparse for the previous periods have been reproposed managed and reclassified, wherever ex-

income as microang observed as was one operationed and provision of the end or the year. The figures for the previous period have been regrouped, reamping and neclosation, wherever necessal investors can view firancial results of the company at the company's website www.swadeshiglobal.co or at the websites of BSE (www.bselndia.com).
Fair valuation of investments are once by the management of the company according to the latest audit

ACI INFOCOM LIMITED

CINL-172200HH1982PLC175476

Shop no 106.1st Floor, Dimple Arcade Asha Naga, N° Sadami Prepir Diskar Complex, Kandrali East
Murhal-400 101. Email: compliance@aciestly.co in and aciinfocomid@granil.com
Extract Uffundudited Financial Results for the 1st quarter June 30th, 2024

	(Rs. in Lacs) Sr. Duster ended Year Ended					
Sr.	Particulars		Quarter ended			
No.		30.05.2024 Un-audited	31.03.2024 Audited	30.06.2023 Un-audited	31.03.2024 Audited	
1	Revenue From Operation	10.11	26.82	16.05	93.34	
2	Net Profit / Loss before Tax	3.50	19.99	8.37	18.23	
3	Net Profit / (Loss) for the period after Tax	2.59	14.21	6.19	8.86	
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]					
6	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the	1,104.91	1,104.91	1,104,91	1,104.91	
7	previous year Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basis:	587.66	585.07	582.40	585.07	
8	2. Diluted:	0.00	0.01	0.01	0.01	

The Statement of financial result has been prepared in accordance with the Indian Accounting Standard (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issue thereunder and the recognised accounting practices and policies to the extent applicable. The above text audied financial result has been duly approved by the Board of Directoris Meeting held of 13th Aug. 2023.

current period. The outbrack of covid-19 pandemic across the globe and in India has contributed to a significant declin and violatily in the global and indian market and silvadown in economic activities. Since company his manify engaged to provide Basic necessary since here there is least impact of covid-19 pandemic income lax including deferred tax will be determined and provided for at the end of the financial year. In investor can even the Financial Results of the Company afthe Company available was was circuity or at the velotilities of BSE(www.blestinics.com). The Financial Results of the Company afthe Company available was very according to latest audit Financial Results of the Company after Company and conting to latest audit and the Company and the Company according to latest audit and the Company and the Company according to latest audit and the Company according to latest audit and company according to the la

FOR ACTINFOCOM LTD Sd/-Kushal Chand Jain Managing Director DIN 03545081